

श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, गट-ब
(राजपत्रित) यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत मंजूर
करून त्यांना शासन सेवेतून कार्यमुक्त करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन आदेश क्र. सेवानि-२०२४/प्र.क्र.१६६/ऊर्जा-१
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक :- १५ ऑक्टोबर, २०२४.

वाचा : १. श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. २, ठाणे (कल्याण)
यांचा दि. ३.७.२०२४ रोजीचा स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबतचा अर्ज.
२. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांचे पत्र क्र.मविनि/ आस्थापना/१(२)/१३०८/२०२४,
दि.२३.८.२०२४ रोजीचे पत्र.

प्रस्तावना:-

श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, गट-ब (राजपत्रित) यांनी कौटुंबिक जबाबदारी असल्याच्या कारणास्तव स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त करून संदर्भीय क्र. १ येथील दि. ०३.०७.२०२४ रोजीच्या अर्जान्वये शासनास ०३ महिने पूर्वसूचना (Notice) दिली आहे.

२. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांनी संदर्भीय क्र. २ येथील दि.२३.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, गट-ब (राजपत्रित) यांची स्वेच्छा सेवानिवृत्तीची पूर्वसूचना स्वीकरण्यात येऊन त्यांना शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त करण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर केला आहे. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत.

शासन आदेश:-

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ (१) मधील तरतुदीनुसार अधीक्षक अभियंता, मुंबई प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, चेंबूर, मुंबई यांच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. २, ठाणे (कल्याण) या कार्यालयातील श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, गट-ब (राजपत्रित) यांची दि.०३.०७.२०२४ रोजीची स्वेच्छा सेवानिवृत्तीची पूर्वसूचना स्वीकारून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ मधील तरतुदी विचारात घेता दि. ०३.१०.२०२४ (म.पू.) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता यांच्याविरुद्ध सद्यःस्थितीत कोणतीही विभागीय चौकशी/ न्यायालयीन/लाचलुचपत/ शिस्तभंगविषय प्रकरण सुरू अथवा प्रलंबित/प्रस्तावित नाही. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शासकीय येणे शिल्लक असल्यास ते त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या देय रक्कमांमधून विहित पध्दतीने वसूल करण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांना स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

३. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांनी श्री. शिर्के, शाखा अभियंता स्वेच्छानिवृत्ती मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियमावली, १९८१ मधील नियम ६८ तसेच शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अरजा-२४०१/८/सेवा-९, दि.१५.१.२००१ रोजीच्या तरतुदीनुसार ३०० दिवसांपर्यंत अर्जित रजेचे रजा रोखीकरण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे सदर रक्कमेचा शासनावर भार पडणार आहे, ही बाब विचारात घेता, श्री.शिर्के

यांच्या दुय्यम सेवापुस्तकाची बांधणी करताना त्यांच्या सेवापुस्तकातील रजा लेख्यात दि.१.१.२०१९ ते दि.३०.६.२०१९ या कालावधीत त्यांच्या खाती अर्जित रजा ३००+१५ व अर्धवेतनी रजा (परिवर्तित रजा) ३२० दिवस शिल्लक असल्याची कोणत्या कागदपत्राच्या आधारे नोंद घेण्यात आली आहे, ही बाब मुख्य विद्युत निरीक्षण, मुंबई यांच्या स्तरावर तपासून घेण्याच्या तसेच उपरोक्त अनु.क्र.२ मधील अटीच्या अधिन राहून यांचे निवृत्तीवेतन व इतर अनुषंगीक बाबींबाबत आवश्यक ते कार्यकारी आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करावी.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१५१७४४४०८९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रदिप भिंताडे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.उप मुख्यमंत्री तथा मंत्री (ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
२. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
४. महालेखापाल-१/२, (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/निवासी लेखाधिकारी, मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.
७. सह सचिव (ऊर्जा-१) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पू.), मुंबई ७१.
९. अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, मुंबई.
१०. श्री.गिरीश उल्हास शिर्के, शाखा अभियंता, विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. २, ठाणे (कल्याण) यांना (मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई) यांच्यामार्फत माहितीस्तव.
११. निवड नस्ती-(ऊर्जा-१).